

FIRST INFORMATION REPORT

(Under Section 154 Cr.P.C.)

प्रथम खबर अहवाल
(कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहिता)

1. **District (जिल्हा):** सिंधुदुर्ग **P.S.(ठाणे):** दोडामार्ग **Year (वर्ष):** 2023
FIR No.(प्रथम खबर क्र.): 0064 **Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ):** 07/05/2023 06:26 बजे

S.No. (अ.क्र.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
1	भारतीय दंड संहिता १८६०	304-A
2	भारतीय दंड संहिता १८६०	२७९
3	मोटरवाहन अधिनियम, १९८८	184

3. (a) Occurrence of offence (गुन्ह्याची घटना):

1. **Day(दिवस):** शनिवार **Date From (दिनांक पासून):** 06/05/2023
Time Period (कालावधी): **Date To (दिनांक पर्यंत):** 06/05/2023
Time From (वेळेपासून): 20:45 बजे
Time To (वेळेपर्यंत): 22:00 बजे

(b) Information received at P.S. (माहिती मिळालेले पोलीस ठाणे):

Date (दिनांक): 07/05/2023 **Time (वेळ):** 02:00 बजे

(c) General Diary Reference (रोजनामचा संदर्भ)

Entry No. (नोंद क्र.): 005 **Date & Time (दिनांक आणि वेळ):** 07/05/2023 06:04 बजे

4. Type of Information (माहितीचा प्रकार): लेखी**5. Place of Occurrence (घटनास्थळ):**

1.(a) **Direction and distance from P.S.(पोलीस ठाण्यापासून दिशा व अंतर):** उत्तर, 20 किमी

Beat No. (बिट क्र.):

(b) **Address (पत्ता):** M I D C आडाळी ,दोडामार्ग

(c) **In case, outside the limit of this Police Station, then (या पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर असल्यास):**

Name of P.S.(पोलीस ठाण्याचे नाव):

District(State) (जिल्हा(राज्य)):

6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):

(a) **Name (नाव):** शरद रोहिदास चव्हाण

(b) **Father's/Husband's Name(वडील / पती चे**

नाव):
(c) **Date/Year of Birth (जन्म तारीख/वर्ष):** 2002

(d) **Nationality (राष्ट्रीयत्व):** भारत

(e) **UID No. (यु.आय.डी. क्र.):**

(f) **Passport No.(पारपत्र क्र.):**

Date of Issue (दिल्याची तारीख):

Place of Issue (दिल्याचे ठिकाण):

(g) **Id details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN)**

ओळखपत्र विवरण (राशन कार्ड ,मतदाता कार्ड ,पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पॅन कार्ड)

S.No.(अ.)	Id Type (ओळखपत्राचा प्रकार)	Id Number (ओळखपत्राचा क्रमांक)
-----------	-----------------------------	--------------------------------

S.No.(अ. क्र.)	Id Type (ओळखपत्राचा प्रकार)	Id Number (ओळखपत्राचा क्रमांक)
1		

(h) Address (पत्ता):

S.No.(अ. क्र.)	Address Type (पत्त्याचा प्रकार)	Address (पत्ता)
1	वर्तमान पता	आंबाताडा, कन्नड ग्रामीण, औरंगाबाद ग्रामीण, महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पता	आडाळी, दोडामार्ग, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र, भारत

(i) Occupation (व्यवसाय):

(j) Phone number (फोन नं.):

Mobile (मोबाइल नं.): 91-8605349542

7. Details of known/suspected/unknown accused with full particulars (माहित असलेल्या /संशयित/अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address (वर्तमान पता)
1	शेखर बोरडे पुर्ण नाव गाव माहित नाही			1. आडाळी, दोडामार्ग, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र, भारत

8. Reasons for delay in reporting by the complainant/informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण्यातील विलंबाची कारणे):

9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्तेचा तपशील):

S.No. (अ.क्र.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (वर्णन)	Value(In Rs/-) (मुल्य (रु. मध्ये))
----------------	-----------------------------------	---------------------------------	---------------------	------------------------------------

10 Total value of property (In Rs/-)-(चोरीस गेलेल्या मालमत्तेचा एकूण मुल्य (रु. मध्ये)):

11 Inquest Report / U.D. case No., if any (इन्क्वेस्ट अहवाल/ अकस्मात मृत्यू प्रकरण क्र.,जर असल्यास):

S.No. (अ. क्र.)	UIDB Number (यु.आय.डी. बी.क्र.)
-----------------	---------------------------------

12 First Information contents (प्रथम खबर हकीकत):

मी मागील एक महिन्यापासून वर नमुद पत्त्यावर माझा भाउ माणिक रोहीदास चव्हाण वय.22 वर्षे याचेसह राहणेस आहे. माझे मुळ गाव आंबाताडा, ता.कन्नड, जि.संभाजीनगर येथे असून सदर ठिकाणी माझी आई श्रीमती सुबीबाई चव्हाण, मोठा भाउ श्री. सागर चव्हाण, वहिणी कल्याणी चव्हाण हे राहणेस आहेत. माझा भाउ माणिक हा मागील तीन महिन्यांपासून आडाळी एम.आय.डी.सी. ता.दोडामार्ग येथे रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीत रोडरोलरवर चालक म्हणून काम करीत होता. माझा भाउ माणिक याने मागील एक महिन्यापुर्वी मलाही आमचे गावावरून आडाळी एम.आय.डी.सी. येथे रोडरोलर चालविणे शिकण्यासाठी आणले होते. मी व माझा भाउ माणिक सध्या आडाळी येथे राहत असलेल्या भाड्याच्या घरामध्ये आम्हासोबत आडाळी एम.आय.डी.सी.मध्ये काम करणारे शेखर बोरडे, व रोहीत हे राहत होते. शेखर बोरडे हा आडाळी एम.आय.डी.सी. येथे रस्त्याचे काम करणारे सबकन्ट्रक्टर भारत कराळे यांच्याकडील न्यु हलंड कंपनीचा टक्कर क्रमांक वर चालकाचे काम करतो.मागील पंधरा दिवसांपासून खडीच्या कमतरतेमुळे आडाळी एम.आय.डी.सी. येथील रोडरोलरचे काम बंद होते त्यामुळे माझा भाउ माणिक हा आडाळी एम.आय.डी.सी.मध्ये मिळेल त्याप्रमाणे काम करीत होता.दि 06/05/2023रोजी माझा भाउ माणिक हा आडाळी एम.आय.डी.सी. मधील रस्त्यांसाठी रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने मागविलेले खडीचे डंपर मोजण्याचे, खडीच्या वजनाची पावती घेण्याचे काम करीत होता. दुपारी साधारण 02.00 वाजण्याच्या सुमारास भाउ माणिक याला जे.सी.बी.मशीनवर चालकाचे काम शोधण्यासाठी आडाळी येथे जायचे होते. त्यामुळे त्याने मला त्याचे कामाचे ठिकाणी बोलावून घेतले. मी माणिक याच्या जागी खडीचे डंपर मोजण्याचे काम करू लागलो व माणिक हा आडाळी येथे काम शोधण्यासाठी गेला. त्यानंतर सायंकाळी 06.00 वाजण्याच्या सुमारास माणिक हा पुन्हा आडाळी एम.आय.डी.सी. येथे मी काम करीत असलेल्या जे पईटच्या ठिकाणी आला. माणिक याने मला आम्ही राहत असलेल्या रुमवर जाणेस सांगितले व खडीच्या काही गाड्या येणे बाकी असल्याने सदर गाड्या खाली करण्यासाठी तो सदर ठिकाणी थांबला. त्यानंतर मी आम्ही भाड्याने राहत असलेल्या रुमवर गेलो व सैनिक भरतीचा अभ्यास करीत बसलो. त्यानंतर रात्री साधारण 08.45 वाजण्याच्या सुमारास आडाळी एम.आय.डी.सी. येथील रस्त्याच्या कामाचे सबकन्ट्रक्टर भारत कराळे व त्यांचे पकलेन मशीनचा ऑपरेटर रोहित हे आमचे रुमवर आले. भारत कराळे यांनी मला महत्वाचे काम असून, तातडीने त्यांच्या बरोबर येण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी, रोहित व भारत कराळे असे त्यांच्या दुचाकीने आडाळी एम.आय.डी.सी.मध्ये जाण्यास निघालो. काही अंतरावर गेल्यानंतर रोहीत कराळे यांनी मला सांगितले की, माझा भाउ माणिक याचा अपघात झाला असून, त्याच्या अंगावरून टक्कर गेला आहे. त्यानंतर आम्ही एम.आय.डी.सी.मधील एच पईटजवळ आलो असता, आडाळी एम.आय.डी.सीच्या प्रवेशद्वारकडे जाणा-या रस्त्याच्या कडेला गर्दी जमलेली होती. सदर ठिकाणी एक न्यु हलंड कंपनीचा निळ्या रंगाचा टक्कर उभा होता व

टक्करच्या पाठीमागील चाकांच्या मागे काही अंतरावर माझा भाउ माणिक रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. माणिक याच्या नाकातोंडातून रक्त येत होते. सदरठिकाणी मला समजले की, शेखर बोरडे हा चालवित असलेल्या टक्करची धडक बसुन, टक्कर अंगावरून गेल्यामुळे माझा भाउ माणिक जखमी झाला आहे. मी तात्काळ भारत कराळे यांच्या मदतीने माझा भाउ माणिक याला उचलुन, आडाळीचे सरपंच पराग गावकर यांच्या चारचाकी वाहनात घातले. भाउ माणिक याच्यावर तात्काळ वैद्यकीय उपचार करणे गरजेचे असल्याने आम्ही प्रथम माणिक याला मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात घेवुन गेलो सदर ठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी माणिक याला तपासुन वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या हस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले त्याप्रमाणे आम्ही माणिक याला मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतुन उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे घेवुन आलो. सदर ठिकाणी साधारण रात्री 09.30 वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी यांनी माणिक याला तपासुन तो मयत झाला असल्याचे सांगितले. तरी दिनांक 06/05/2023 रोजी रात्री साधारण 08.30 वाजण्याच्या सुमारास आडाळी एम.आय.डी.सी. येथील अंतर्गत रस्त्यावरील एच पईटवर जवळ आडाळी एम.आय.डी.सी.प्रवेशदवाराकडे जाणा-या रस्त्यावर शेखर बोरडे याने त्याच्या ताब्यातील न्यु हलंड कंपनीचा टक्कर हयगयीने बेदरकारपणे चालवुन माझा भाउ माणिक याला धडक देवुन, त्याचे मृत्युस कारणीभुत झाला म्हणुन माझी त्याच्याविरुद्ध तक्रार आहे.

13.Action Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at (केलेली कारवाई: बाब क्र.२ मध्ये नमूद केलेल्या कलमान्वये वरील अहवालावरून अपराध घडल्याचे.)

(1) Registered the case and took up the investigation: (प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले): or (किंवा)

(2) Directed (Name of I.O.) (तपास अधिका-याचे नाव): ARJUN ATMARAM GAWAS
Rank (पद): HC (Head Constable)

No.(क्र.): pn888 **to take up the Investigation** (ला तपास करण्याचे अधिकार दिले) **or (किंवा)**

(3) Refused investigation due to (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला):

or (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला)

(4) Transferred to P.S.(गुन्हा दुसरीकडे पाठविला असल्यास त्या पोलीस ठाण्याचे नाव):

District (जिल्हा):

on point of jurisdiction (को क्षेत्राधिकार के कारण हस्तांतरित) .

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल्याचे त्याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली.)

R.O.A.C.(आर. ओ .ए .सी.)

14.Signature/Thumb impression of the complainant / informant.(तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा):

15.Date and time of dispatch to the court (न्यायालयात पाठवल्याची तारीख व वेळ):

Signature of Officer in charge, Police Station (ठाणे प्रभारी अधिका-याची

Name (नाव): Rishikesh bhausahab Adhikar

Rank(पद): I (Inspector)

No.(सं.): API

Attachment to item 7 of First Information Report (प्रथम खबरीतील मुद्दा क्र. ७ ला जोडपत्र):

Physical features, deformities and other details of the suspect/accused: (If known / (संशयित/आरोपीचे (माहित असलेल्या/पाहिलेल्या) शारीरिक वैशिष्ट्ये, व्यंग आणि इतर तपशील))

S.No.(अ.क्र.)	Sex (लिंग)	Date/Year of Birth (जन्म)	Build (बांधा)	Height (cms.) (उंची)	Complexion (रंग)	Identification Mark(s) (ओळखीच्या खुणा)
1	2	3	4	5	6	7
1	पुरुष					चेचक के दाग: NO
Deformities/ Peculiarities		Teeth (दात)	Hair (केस)	Eyes (डोळे)	Habit(s) (सवयी)	Dress Habit(s) (पोषाखाच्या सवयी)
8		9	10	11	12	13
Language /Dialect (भाषा/बोलीभाषा)	Place Of (का स्थान)					Others (इतर)
	Burn Mark	Leucoderma (कोड)	Mole (तिळ)	Scar (व्रण)	Tattoo (गोदण)	
14	15	16	17	18	19	20

These fields will be entered only if complainant/informant gives any one or more particulars about the suspect/accused.

(जर तक्रारदार/माहिती देणा-याने संशयित/आरोपीविषयी एक किंवा त्यापेक्षा अधिक तपशील दिल्यास फक्त यातील रकान्यांची नोंद घेतली जाईल.)